

Sena 'ready to quit MVA'; Shinde showcases strength

Rebel leader says a national party has termed 'revolt' historic, assured help

AGENCIES
Mumbai, 23 June

The Shiv Sena is open to considering quitting Maharashtra's ruling Maha Vikas Aghadi (MVA) alliance if the rebel MLAs camping in Assam return to Mumbai within 24 hours and discuss their grievances with Chief Minister Uddhav Thackeray, party MP Sanjay Raut said on Thursday, indicating a big shift in stand that surprised ally Congress, while the NCP said it wanted the coalition government to complete its term.

As political crisis in the MVA government, triggered by Shiv Sena cabinet minister Eknath Shinde's revolt three days ago, raged three more MLAs of the party left for Guwahati in the BJP-ruled Assam to join the rebel camp. Shinde is currently camping with 37 rebel MLAs of the Sena and nine independents in Guwahati. The NCP and Congress also share power in the Uddhav Thackeray-led dispensation.

Shinde said a "national party" has termed their revolt as "historic" and assured to provide all help to them. A video of Shinde addressing the group of rebel Sena legislators at a Guwahati hotel was released by his office. The video also showed the MLAs unanimously authorising Shinde to take further decision on their behalf as their group leader.

A day after Thackeray made an emotional appeal to rebel



Rebel Shiv Sena leader Eknath Shinde plays chess at a hotel where he is staying with supporting MLAs, in Guwahati, on Thursday

MLAs of his party and offered to resign in a bid to placate them, his trusted aide Raut indicated the Shiv Sena is ready to consider leaving the MVA headed by it, a demand put forward by Shinde who has dubbed the three-party bloc as an "unnatural" alliance.

"You say you are real Shiv Sainiks and will not quit the party. We are ready to consider your demand provided you come back to Mumbai within 24 hours and discuss the issue with CM Uddhav Thackeray. Your demand will be considered positively. Don't write let-

ters on Twitter and WhatsApp," Raut, who is the party's chief spokesperson, told reporters here.

NCP president Sharad Pawar, meanwhile, said the fate of the MVA government will be decided on the floor of the Assembly, and the Shiv Sena-NCP-Congress coalition will prove its majority in a trust vote. Pawar also asserted that the BJP has played a role in the crisis that has befallen the Uddhav Thackeray-led government.

Praful Patel, another NCP leader, said party chief Sharad

Pawar "formed the MVA and he still wishes that it remains intact." Three more Shiv Sena MLAs - Deepak Keskar (MLA from Sawantwadi), Mangesh Kudalkar (Chembur) and Sada Sarvankar (Dadar) took a morning flight from Mumbai for Guwahati, a close associate of Shinde said.

On Wednesday evening, four MLAs, including Maharashtra minister Gulabrao Patil, had flown to Guwahati.

After reaching Guwahati, Shinde had claimed the support of 46 legislators, including some Independents. The rebel leader had given a letter to the Maharashtra Legislative Assembly's deputy speaker, signed by 35 Sena MLAs, replacing Sunil Prabhu with Bharat Gogavale as the chief whip of the Shiv Sena legislative party.

Deputy Speaker Narhari Zirwal said he has approved the appointment of Ajay Choudhary as the Shiv Sena's group leader in the House, replacing rebel MLA Shinde.

The Shiv Sena on Tuesday removed Shinde as the party's group leader in the Assembly, hours after he revolted and travelled to Surat in Gujarat with some Shiv Sena MLAs, triggering a crisis in the ruling alliance. Zirwal said, "I have received a letter from the Shiv Sena, informing me that it is appointing Ajay Choudhary as the party's leader in the Assembly and removing Shinde from the post with immediate effect."

ACCENT REGION

RAJASTHAN

At least 1 in 88% of households has health insurance: NFHS

ANIL SHARMA
Jaipur, 23 June

The Rajasthan government's focus on the health sector has taken the state to top position in the country in regard to health insurance coverage.

The National Family Health Survey-5 (2019-21) states 88 per cent of the households have at least one member covered by a health scheme or health insurance in Rajasthan. The national figure is 41 per cent.

In NFHS-4 (2015-16), the health insurance coverage of households in Rajasthan was 19 per cent while it was 29 per cent for India. This happened mainly due to the initiative of Chief Minister Ashok Gehlot, whose priority is to ensure all citizens of the state can avail themselves of free treatment at a hospital near them. He launched a health insurance scheme called Mukhyamantri Chiranjeevi Swasthya Bima Yojna on May 1, 2021.



This scheme came when the nation was struggling with the second wave of the pandemic and the cashless treatment facility has helped people to reduce their treatment expenditure to a great extent. More than 13.5 million families are registered with it.

The scheme started with annual insurance cover of up to ₹5 lakh per annum, which was increased in May 2022 to

₹10 lakh. The scheme is free for those covered under the National Food Security Act, families eligible under the Socio-Economic Caste Census (SECC-2011), contractual workers (all departments /boards/ corporations/government firms), Covid-19 ex-gratia, and small and marginal farmers.

Others who do not fall in these categories pay a premium of ₹850 per family.

So far, over 755 private and around 800 public hospitals are empanelled under this scheme. Even the treatment packages in this scheme have been increased to over 1,625 and expensive treatment such as liver transplants, heart transplants, kidney transplants, bone marrow transplants, cochlear implants, knee replacement, and hip replacement have been included or covered.

"The scheme faced initial challenges as many reports of non-compliance by private hospitals were received by the state government. The government has thus established a 24x7 call centre answering every call and complaint. Nodal officers have also been assigned to every zone so that every complaint is resolved and registered beneficiaries receive due benefits in empanelled hospitals," an official of the state medical health department said.

CHHATTISGARH

Soon: Film on borewell rescue op

R KRISHNA DAS
Raipur, 23 June

The 105-hour rescue operation of 11-year-old Rahul Sahu, who was stuck in a borewell in Chhattisgarh, would soon be on the screen.

The Chhattisgarh government has announced that a documentary film will be made on the country's longest rescue operation, highlighting the challenges that the rescuers faced and the brave battle the boy put up.

On June 10, Rahul accidentally fell into a borewell in Pihrid village of Janjgir-Champa district and got stuck 80 feet below. The National Disaster Response Force (NDRF), with the help of the state disaster response force, Indian Army, as well as the local administration, launched an operation and encountered many obstacles.



The initial attempts were to pull him using a metallic hook tied to a rope — a successful operation conducted by the Indian Army in Gujarat's Surendranagar. But Rahul, a mentally challenged, was not responding. Leaving with no option, the team started to dig a parallel tunnel. The task became more difficult with

huge rocks impacting the work.

"The operation was a daunting task but the team successfully accomplished it with the joint efforts," Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel said. "It would also be a lesson for the others to learn and prevent such incidents in future," Baghel said.

There have been a number of documentaries and films made in different states based on the incident of borewell rescue operations. The first movie, *Malooty*, was released in Malayalam in 1990.

Sixteen years later, five-year-old Prince was rescued in Haryana's Kurukshetra district in a similar style when he fell into a 60-foot borewell. In 2017, a movie, *Aramm*, was made in Tamil based on a similar incident. Later, its Telugu version *Karthavyam* was released.

SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED
Regd. Office: Pallipalayam, Namakkal District, Cauvery RS PO, Erode 638 007.
Phone: (04288) 240221 to 240228 Fax No. (04288) 240229.
Email: investor@spbltd.com Web: www.spbltd.com
CIN: L21012T1960PLC00364

NOTICE

NOTICE is hereby given that the 62nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Saturday, July 23, 2022 at 11.00 AM IST through Video Conferencing (VC). In Compliance with General Circular Nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as Circulars), Companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of Members at a common venue. In view of the recent increase in infections due to Covid-19 Pandemic, the Board of Directors had decided and approved the 62nd AGM of the Company, to be held through VC, to transact the business as set forth in the Notice convening the AGM.

In Compliance with the above MCA and SEBI circulars, electronic copy of the Annual Report for the Financial Year 2021-22 comprising the Notice of the 62nd AGM, Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto will be sent to all the Members whose email addresses are registered with the Depository Participants (DPs) / Registrar and Transfer Agent (RTA). These documents are also available on the Company's website (www.spbltd.com) and on the website of the Stock Exchanges viz. BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).

Members are advised to register / update their email address and mobile number immediately, in case they have not done so earlier.

- ▶ In case of shares held in demat mode, with their respective DPs.
- ▶ In case of shares held in physical mode, by e-mail to the RTA at kalyan@integratedindia.in with details of folio number and attaching a self-attested copy of PAN Card / Aadhaar Card.
- ▶ After due verification, the Company / RTA will send login credentials for attending the AGM and voting to the registered email address.
- ▶ Any person who become a Member of the Company after despatch of the AGM Notice and holding shares as on the cut-off date may obtain the user id and password in the manner provided in the AGM Notice.

The Company is providing e-voting (Remote e-Voting) facility for its Members to cast their votes on all resolutions set out in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-Voting). Detailed procedure for joining the AGM and Remote e-Voting is provided in the Notice of the 62nd AGM.

The Board of Directors has recommended a payment of dividend of ₹2.50 per Equity Share of face value of ₹2 each, for the financial year 2021-22. Member are advised to register their Bank Account details (refer the notice for the list of details required) with their respective DPs (in case of demat holding) / RTA (in case of physical holding). As dividend income is taxable in the hands of Shareholders, they are advised to register / furnish details of tax status / exemption as detailed in the AGM Notice.

Members are advised to refer to the AGM Notice for full content and details. They may write / email to the Company at investor@spbltd.com for any clarification.

(By Order of the Board)
For Seshasayee Paper and Boards Limited
S SRINIVAS
CFO & Secretary

Place : Erode
Date : June 23, 2022

CONTROL PRINT LIMITED
CIN: L22219MH1991PLC059800
Regd. Office: C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059. Phone No. 022-2859065/66938900
E-mail : companysecretary@controlprint.com
Website: www.controlprint.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY
31st ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

The 31st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Tuesday, July 19, 2022 at 04:30 p.m. IST**, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 5th May 2022 [read with Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 21st April 2020, 5th May 2020, 13th Jan 2021 and 14th Dec 2021 (Collectively referred to as MCA Circulars)] and SEBI Circular dated 12th May 2020, 15th Jan 2021 and 13th May 2022, to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 31st AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on June 23, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.controlprint.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to secretarialofficer@controlprint.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 13th July, 2022 to Tuesday, 19th July, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for FY 2021-22, if approved at the AGM.

The Company has fixed Tuesday, 12th July, 2022, as "Record Date" for determining entitlement of members to Final Dividend for Financial Year 2021-22, if approved at AGM. In the event the Company is unable to pay dividend to any shareholder by electronic mode, due to non-registration of Bank accounts, the Company shall dispatch the dividend warrant/DD/Cheque to such shareholder in due course.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 and Secretarial Standards-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility. Information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses, is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company and the Stock Exchanges.

The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 9.00 a.m. (IST) on Saturday, July 16, 2022
End of remote e-Voting	Up to 5.00 p.m. (IST) on Monday, July 18, 2022

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, 12th July 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM.

Manner of registering / updating email addresses is as below:

- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for e-voting by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited, by clicking the link: <https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx> and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the members would get a confirmation on their email id. In case of any queries, members may contact Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited through website <https://bigshareonline.com/>
- It is further clarified that for permanent registration of Email address, Members are required to register their Email address in respect of Electronic Holdings with their concerned Depository Participant(s) and in respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Bigshare Services Private Limited by sending an E-mail at investor@bigshareonline.com / info@bigshareonline.com / shwetast@bigshareonline.com or at Co's email id secretarialofficer@controlprint.com by following due procedure.

However, if a Member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N.M.Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

Yours Faithfully,
For Control Print Limited
Sd/-
Akshay Satasiya
Company Secretary & Compliance Officer

Date: 23.06.2022
Place: Mumbai

APPOINTMENTS

LSC
Logistics Skill Council

CAREER OPPORTUNITY

Logistics Sector Skill Council Section 8 Company, set up under aegis of Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) through National Skill Development Corporation of India (NSDC) as an autonomous industry-led body to perform a public function to ensure that skill development efforts being made by all the stakeholders are in accordance with the actual needs of the industry and to develop competency standards. Invites application for the post of:

CHIEF EXECUTIVE OFFICER

LSC invites applications from dynamic, experienced, energetic & Self-driven professionals for the position of CEO. The Position is based in Chennai and reports to Council's Board of Directors.

He / She will be responsible for developing and executing an agenda for scaling up skill development, upskilling, training in Logistics Sector, overall functioning of Sector Skill Council and disseminating the responsibilities in line with Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) & National Skill Development Corporation of India (NSDC) working towards sustainability & profitability of the organization.

The ideal candidate would be a postgraduate with at least 15 years of experience in Logistics Sector out of which 10 years at senior levels with significant exposure to the Logistics Sector and Skill Ecosystem, minimum 5 years of experience in training / Skilling. Age not exceeding 55 years as on date of the application.

The Job demands demonstrated ability to interact with Government officials, good negotiation skills, networking skills, ability to marshal support from multiple stakeholders, team management skills and proven excellence in execution & financial management.

If interested, please respond before 08-Jul-2022 with your CV to hr@lsc-india.com

To book your copy,
SMS reachbs to 57575 or
email us at order@bsmail.in

Business Standard
Insight Out

Cipla Limited
CIN: L24239MH1935PLC002380
Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013
Tel. No.: (022) 2482 6000 • Fax No.: (022) 2482 6120
E-mail: cosecretary@cipla.com • Website: www.cipla.com

NOTICE TO SHAREHOLDERS
For transfer of shares to the Investor Education and Protection Fund

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective 7th September, 2016 and subsequent amendments thereto ("Rules"), equity shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company, vide letter dated 24th June, 2022, has sent individual communication to the respective shareholders, who have not claimed their dividend for the financial year 2014-15 and all subsequent years and consequently whose shares are liable to be transferred to IEPF, for taking appropriate action. The Company has uploaded details of the shareholders whose shares are due for transfer to IEPF such as name of the first holder and joint holder, if any, along with their number of shares, on its website i.e. <https://www.cipla.com/investors/unclaimed-data>. To retrieve the aforesaid information on the Company's website, the shareholders are requested to select appropriate base year and enter their DP ID & Client ID / Folio Number in the text box.

In case the Company does not receive claim for unpaid dividend from the concerned shareholders by **30th September, 2022**, in compliance with the requirements of the rules, the Company will transfer the said equity shares to the IEPF in following manner:

In case shares are held in:

- **Physical form** - New share certificate(s) will be issued and transferred in favor of IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- **Demat form** - The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the Central Government.

The shareholders are therefore requested to claim their dividend as mentioned in said communication, on or before **30th September, 2022**. Once the shares are transferred to the IEPF, all future benefits on such shares would also be issued / transferred in favour of the IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF by making an application in prescribed form IEPF-5 online and sending the physical copy of requisite documents enumerated in the form IEPF-5 to the Nodal Officer of the Company. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

In case you have any queries or need any assistance in this regard, you may please contact KFin Technologies Limited (formerly known as KFin Technologies Private Limited), Share Transfer Agent of the Company or the Company at the below mentioned address:

Mr. Premkumar Nair KFin Technologies Limited (Unit: Cipla Limited) Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500 032 Tel: (040) 6716 2222 / 6716 1511 Email: einward.ris@kfintech.com	Mr. Natraj Pathri, Shares Department Cipla Limited , Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: (022) 2482 6000 Email: cosecretary@cipla.com
--	---

For **CIPLA LIMITED**
Sd/-
Rajendra Chopra
Company Secretary

Mumbai
24th June, 2022

